

08th November, 2021

The Manager BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers,

Dalal Street, Fort, Mumbai -400001

BSE Scrip ID - <u>VIVIDHA</u> BSE Scrip Code - <u>506146</u> The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

ISIN Code-INE370E01029

Sub: Newspaper Publication of Notice of the Board Meeting to be held on 12th November, 2021

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 04th November, 2021 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 12th November, 2021;

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

FOR VISAGAR POLYTEX LIMITED

(Tilokchand Kothari) Managing Director

DIN: 00413627

Encl: A/a


VISAGAR POLYTEX LIMITED

Champions League: Robert Lewandowski hat-trick steers Bayern into knockout stage

Lewandowski scored a hat-trick, set up another goal and missed a penalty on his 100th Champions League appearance as they crushed Benfica 5-2 on Tuesday to cruise into the knockout stage with two Group E matches to spare.

The 2020 world player of the year headed home his first goal in the 26th minute and chipped in another just past the hour after also setting up Serge Gnabry for a sensational backheel flick in the 32nd. He did miss a penalty in first-half stoppage time but sealed his treble in the 85th minute. It was his 81st goal in Europe's elite club competition. "I do not know if it was the perfect game because I did miss a penalty," Lewandowski said. "But better to miss early than late in the game. Luckily we scored several more goals and got the three points.""I did not get the ball often in the first 20 minutes but you have to stay patent as a striker. To be honest I never thought I would ever play so many games in the Champions League and score so many goals. "Benfica cut the deficit before the break with Morato's 38th-minute header, the first goal conceded

by Bayern in their four Champions League matches, but a superb Leroy Sane shot early in the second half killed off hopes of a comeback. The visitors scored again in the 75th through Darwin Nunez, Bayern are top on 12 points following their fourth win in the group and record-equalling 17 goals, with Benfica on four. Barcelona moved into second place on six after winning 1-0 at Dynamo Kyiv, in last with one point. The top two advance to the knockout stage. With Bayern coach Julian Nagelsmann back on the bench after a two-week absence due to a COVID-19 infection, it was the Portuguese who had a better start when they put the ball in the net but the effort was ruled offside. Lewandowski punished them not long after, heading in a Kingsley Coman cross at the far post to open his account. Before Benfica had time to recover, Bayern, who a week ago suffered their heaviest German Cup defeat ever with a 5-0 loss to Borussia Moenchengladbach, struck again as Lewandowski set up Gnabry whose backheel left keeper Odisseas Vlachodimos



Sports

minutes before the break and they grew more honeful when Lewandowski's tame penalty was saved by Vlachodimos in stoppage time before the interval.

But the hosts moved into turbo drive after halftime with Sane thundering in a halfvolley to make it 3-1 before setting up

Lewandowski for a delightful chip over the keeper in the 61st. The hosts were caught napping with Darwin Nunez pulling a goal back with 15 minutes left. But Lewandowski was not yet done, bagging his fourth Champions League hat-trick in the 85th to book Bayern's spot in the last 16.

PUBLIC NOTICE

This is inform the General Public that Senapati Bapat Marg branch, Dadar (West) Mumbai, intends to accept the under mentioned property standing in the name of Mr. Anurag Agarwal and Mrs. Payal Agarwal residing at flat no.894, 8th floor, Sky Falama, Dosti Flamingos, TJ Rd. Sewree, Mumbai 400015 as a security for a loan credit facility requested by one of its customers.

In case anyone has got any right/title/ interest/ claims over the above mentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proof to substantial their clair f no response in received within 10 days, it is presume that the property is free of any charge/claim/ end and Bank shall proceed with the mortgage

"Details of the Property"

Flat No. 6703, on 67th floor (on floor numbered a 55th as per approved plan) adm.1845 sq. ft.s of carpet area along with balcony area of 291 sq. ft. total adm. 2136 sq. ft with three car parking spaces total adm. 2136 Sq. in with three car parking spaces in Wing A1 of Sale building Known as Minerva lying on land being CS No. 1(pt) and 2(pt) of Lower Parel, N.M. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai and failing in G South ward, in the registration District and Sub District of Bombay City.

Bank of Baroda, Sd/- Shri, Santosh T, Kancha 2236637 Station Road, Bhandup West, Mumba ate : 04/11/2021 Place : Mumbai Tel: 9892769253

PUBLIC NOTICE

ransfer of the Flat No: B - 61 situate at Taheri Manzi Co-op Hsg Society, Nesbit Road, Mazgaon, Mumba 400010 in the name of Iqbal Husain Maimoon & Abdul Husain Maimoon, sons of Shk Asgharali Maimoon Notice is hereby given to the public at large on behal of my client Taheri Manzil Co - operative Housing Society Ltd., Nesbit Road, Mazgaon, Mumbai - 10 It is reported that the above mentioned Flat was Originally owned by Shk Asgharali Maimoor who died on 17.10.2015.

By an oral Hiba made on 23.09.2017, which was recorded by Declaration dated 23rd September 2017 and by a further oral Hiba made on 13th August, 2018. which was recorded by a Declaration dated 18th August 2018, in the presence of all the heirs, the flat is gifted to Iqbal Husain Maimoon and Abdul Husain Maimoon

All persons having any claims / objections in respect of on the said flat as and by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, session, tenancy, occupation, lease, lien, easement license or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of fifteen days from the date of publication

Dated this 29th day of July 2021. SAMINA RADIOWAALA Advocate High Cou Address : Office no 7 Piru Lane, E R Road

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. LOKESH G. PÜROHIT & Mr. DHARMENDRA G. PUROHIT, Owner of Shop No. 5, Ground Floor, Balaii CHS, Ltd., Plot No. 34 & 35. Sector 5 Airoli Navi Mumbai-400708 admeasuring about 480 Sq. Ft. Built up area (hereinafter referred to as "The Said Shop"). My client states that my client has misplaced the Original Share Certificate dated 1st March. 2011, issued by BALAJI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having Share Certificate No. 30 for 10 Fully paid Shares of Rs. 50/- each, having Distinctive No.291 to 300 for the above said Shop and the same is untraceable.

Besides my client, if any other person having whatsoever claims of whatsoever type, they should lodge such claim in writing within 10 days from the date of publication of this Notice with the proof to Advocate Jalpa Sharma. Row House No. 7. Shree Durga CHS. Ltd.. Plot No. 27, Sector 7, Airoli, Navi Mumbai-400708. If no claim or objection is received, within the above stipulated period my client Mr. LOKESH G. PUROHIT & Mr. DHARMENDRA G. PUROHIT shall be free to apply / take a Duplicate Share Certificate from the Society and to Sale/ Mortgage / Gift the above said Shop. Place: Navi Mumbai Date: 04.11.2021

PUBLIC NOTICE

Under instructions on my client Mr Shankersingh R. Rathod residing at 326/12 Charkop (1) Ratrani Sahkar Ghruhnirman Sanstha, Sector- 03 charkop - Kandivali West - Mumbai 400067 and he is owner and allottee of MHADA for above said premises hi Original allotment letter, receipt o deposited amount to MHADA hoth issued by MHADA concern authority, are misplaced during innovation of above said premises and not traceable, he made a complaint to The Charkop police station, Kandivali bearing Complain no 212, Dated 22/01/2021 for calling objections in genre.

If any person's claim any right for above said property should put up their claim right, title, interest, possession pledge lien gift, tenancy ownership or ar encumbrances in any nature for the sai property may please inform about their claim within 14 days from the date of this notice being published to the Advocate at the address below or else the same wi be treated as waived renounced and / or relinquished in favour of my client.

RAVI K. DUBEY, Advocate H/203, Poonam Shrusthi, Nr. Latif Park Masjid, Opp. S.K. Stone, Mira bhayender Road, Miraroad (E), Date: 04/11/2021 Place: Mumba

PUBLIC NOTICE

frozen. The visitors pulled a goal back when

Brazilian Morato rose to head home seven

Notice is hereby given that **Mr** Mohammed Khaleelurrahman Anwar the owner of Flat Premises at Flat No 2202, 22nd Floor, Tower 5 of L& Emerald Isle , at Gate 6A, Saki Viha Road Powai Mumbai - 400 072 along with 2 Covered car Parking Space No. Pl 291, Pl - 308 admeasuring 635.51 sq. ft

That Mr. Mohammed Khaleelurrahmai Anwar is entering into an agreement to sell & dispose the above said flat to my lient 1) Mr. litendra R Thakare & 2) Mrs Priyanka Jitendra Thakare and if any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interes etc. of whatsoever nature in the said aforesaid premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities o purchasing the aforesaid Premises without considering claims if any received after expiry of the said notice

Dated this 4th day of November, 2021 Narendra R Singh Advocate High Court, Shop No.68, Powai Plaza, Hiranandani Gardens, Powai Mumbai-400076

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Room No. A / 04 adm 25 Sq. mtrs. BUA, Gorai (2) Shri Mangal Co - Operative Housing Society Limited Plot No. 232, Road No. RSC - 40, Borivali (West), Mumbai - 400091 ("Said Room" owned by Jyoti Jayant Somane. Jyoti Jayan Somane expired on 04.08.2010 and Javant Dinanth Somane expired on 18.02.2002 leaving behind Akshay Jayant Somane i the only legal heirs to the estate. Now Mr Suraj Shyamlal Maurya purchased the said room from Akshav Javant Somane, BRL-7 1324/2021. Now Suraj Shyamlal Maurya approached to Bank of Maharashtra for loaning facility by offering security of said Room Any person having claim/s of what so ever nature in respect of said Room, hereby called upon to lodge their claim to undersigned wit documentary proof within 14 days from date hereof, failing which, it shall be presumed, no

Adv AJIT M. RAJGOLE, Vishal CHS Ltd, Plot No.207/C-7, Gorai 2, rivali West Mumbai 400 001 M 961939181 Date - 04.11.2021 Place - Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SHRI M _. CHINNATAMBI, AND SMT. C _AKSHMI M. L CHINNATAMBI, are Owners of Flat No. 209. Second Floor, Shubham Raj Co. Op. Hsg Society Ltd., situated at Opp Ramchandra Apt., Vimal Dairy Lane, Bhayandar (East), Taluka & Dist Thane But Shri M L Chinnatambi, expired or 13/05/2020, my clients Smt. Sapna Ajit Parbalkar, & Shri Ajit Pandurang Parbalkar had Purchased above Flat from Smt. C. Lakshmi M. L. Chinnatambi, All persons having any claims against the above said Flat_either by way of sale, mortgage of otherwise are required to make the same known in writing togethe with documentary evidence to the undersigned office at 3, Suparshwa Darshan, Venkatesh Park, Opp. M T. N. L. Office, Bhayandar (West) Tal. & Dist. Thane - 401 101 withir 14 days from the date of this notice ailing which, it shall be assumed hat, no any person(s) has any claim, whatsoever, on the said Fla of which please take a note.

Adv. KENAT R. GAREA

PUBLIC NOTICE

Public at Large is hereby notified that MR MOHAMMED YUSUF ABDUL RAHIM SHAIKH, Claiming to be Legal Heir of Late Abdul Rahim Abdul Rehman (alias Abdul Rahim Abdul Rehman Shaikh/ Abdu Rahim Abdul Rehman Pattiwala) (Expired or 29/06/2017), who was Owner with respect to Flat No.402, Fourth Floor, Noori Tower, 95/99 Chakla Street, Mumbai 400 003 (Hereinafter Referred to as Said Premises), have applied to Noori Tower CHS Ltd, to enroll himself a member of the society and to transfe relevant documents with respect to the said premises and membership in his name All persons having any right, title, interes claim or share whatsoever into, upon, ove or against any the said premises and the said membership, whether by way o nheritance, sale, gift, lease, possession charges. lien or otherwise howsoever are hereby informed the same in writing to the undersigned at Office No.1. First Floor Adenwala Mansion, 121 Kambekar Street Mumbai:400003, with full particulars details and document/s within 7 days from the date hereof, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have waived for all intents and purpose and the same are not binding on my dieni Noori Tower CHS Ltd, the transactions shall be completed without any reference to such

Afzal .A. BHUJWALA

PUBLIC NOTICE

Claims/ objections are invited in respect of original documents Dated 21/04/2011 which is destroyed in fire in Bandr Telephone exchange building on 22/07/2019. The said original Agreement Dated 21/04/2011 in respect of Flat No. 503, Building No. 1, Ananta CHS Ltd., Near Marigold, 5 Beverly Park, Mira Road (East), Dist. Thane 401107 in favour of Smt Asmita V Kathe & Shr odged with supporting documents wit undersigned at Plot No. 9. Sawali Road No. 3, Abhinav CHS Ltd., Abhinav Nagar, Borivali (East), Mumbai- 400066 Within 15 days no claims will be

Sd/- Advocate R. B. Khanolka Plot No. 9, Sawali Road No. 3, Abhinav Nagar, Borivali (East) Mumbai- 40006 Mobile No. 932322984 Date: 04/11/202

H-FORMS LOST

NOTICE is hereby given that the following H Forms issued by M/s Larsen & Toubro Ltd. in the name of M/s Shanti Instruments Pvt. Ltd. have been misplaced and not traceable. If found inform to Shanti Instruments Pvt. Ltd., 1st Floor, Bldg. No. 5, KT Legend, KT Industrial Park no.2, KT Empire, Waliv, Vasai (East) -401208

1) H Form No. 27111754608217 Dtd. 13.11.2017 for amount of Rs. 14,32,399/-

2) H Form No. 27111754608200 Dtd. 13.11.2017 for amount of Rs 9 14 774/-

3) H Form No. 27111754608194 Dtd. 13.11.2017 for amount of

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instructions of my client MR BDULSATTAR IBRAHIM VORA residing at Flat No. B/003. Ground Floor, Amber Or Swastik (SRA) CHS Ltd., Carter Road No Borivali (East), Mumbai - 400066 earing Registration No. MUM /SRA/HSG (T.C.) 10807/2004, situated on the plot of land bearing CTS No. 58, Plot No. 18. The aid Flat was owned by his father M BRAHIM HA II MOHAMMAD VORA who lemised on 03/01/2001, thereafter the said lat is transferred in the name of my clien vith the consent and no objection of fou other legal heirs of his deceased fathe namely (1) Smt. JAYANAB IBRAHIM VORA (Died on 08/04/2021) (2) Ms. ANISHA IBRAHIM VORÁ (2 ABDULKADAR IBRAHIM VORA and (4) MOHAMMEDHANIF IBRAHIM VORA. due process of law. And now, he is going to ale the abovesaid flat, hence this public notice in large for calling objections, claims

n genre And if any person having objection or clain o have any rights, title, interest to the said at premises, under or in the nature of any or the same etc. should inform to me at m ollowing address within 14 days from th date of publication of this notice with ecessary supporting evidence o is/her/their claim to the below mentioned ddress, failing which it shall be deemed to have been waived their objection and claim vithout any further intimation.

RAVI K. DUBEY, Advocate

NOTICE

Late Shri Sanjay Laxman Kamat, a Member of the Paradise Park Bldg. No. 4,5,6 Co-op. Housing Society Ltd.. having address at Survey No. 88A/369B/3&4 (Plot Al) H. No.1,2 &4, Behind New Viva College Villege Bolinj, Virar West, Dist. Palghar 401303 and holding **Flat No.** 4/D/404 in the

building of the society, died on 19.07.2020 without making any nomination. The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or othe aimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the decease Member in the Capital/property of the Societ within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and nterest of the deceased Member in the apital/property of the Society. If No laims/objections are received within period prescribed above, the society shall be ree to deal with the shares and interest of the ceased Member in the capital/property the Society in such a manner as is provide under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the societ available for inspection by the laimants/objectors, in the office of the Societ publication of the notice till the date of expiry of its period.

Chairman / Secretary Paradise Park Bldg. No. 4,5,6 Co-op. Hsg.Soc.Ltd

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Off: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, theri (W), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www. www.visagarpolytex.in

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 12 November, 2021, at the Regulations of the Company will be held on 12 November, 2021, at the Registered Office of the Company in the Registered November, 2021, at the Company will be held on 12 November, 2021, at the Registered Office of the Company, inter-alia, t consider and approve the Un-Audited Financia Results for the Second quarter and Half Year ender OthSeptember, 2021along with other business.
his information is also available on the website of lational Stock Exchange (NSE) - www.nseindia.com and Bombay Stock Exchange (BSE) - www.bseindia.com where the securities of the Company are listed and a also available on the website of the Company ww.visagarpolytex.in.

For Visagar Polytex Limited
Sd/

Managing Director DIN: 00413627



STEEL INDUSTRIES LIMITED Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G.) Ph. + 91-771-4910058

Notice of Board Meeting

ursuant to Regulation 29 read with Regulatio 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is ereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday,13thNovember, 2021 at 1.00 pm at its Registered Office at Plot B/8- 9, Sector C, Urla nďustrial Area, Sarora, Raipur 493221 Chhattisaarh) to consider and approve the tandalone & Consolidated Unaudited Financia Results of the Company for the half year ended 30thSeptember, 2021 and to discuss other natters as per the agenda of the meeting.

The said notice may be accesses at the Company's website: www.mahamayagroup.in/ investors and also on Stock Exchange website: india.com, www.nseindia.com For, Mahamaya Steel Industries Limited

Jaswinder Kaur Mission Date : 03.11.2021

PUBLIC NOTICE

Public at Large is hereby notified that Claiming to be Legal Heir of Late Abdu Rahim Abdul Rehman (alias- Abdul Rahin Abdul Rehman Shaikh/ Abdul Rahim Abdu Rehman Pattiwala) (Expired on 29/06/2017 who was Owner with respect to Flat No.401 Fourth Floor, Noori Tower, 95/99 Chakla Stree Mumbai 400 003 (Hereinafter Referred to as Said Premises), have applied to Noori Tower CHS Ltd, to enroll himself as member of the society and to transfer relevant documents with respect to the said premises and membership n his name.

All persons having any right, title, interest, clai or share whatsoever into, upon, over or agains any the said premises and the said membership whether by way of inheritance, sale, gift, leas possession, charges, lien or otherwise nowsoever are hereby informed the same i vriting to the undersigned at Office No.1, Firs Floor, Adenwala Mansion, 121 Kambeka Street Mumbai:400003 with full particulars details and document/s within 7 days from the date hereof, if no claim is received or made a required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property o any part thereof shall be deemed to have waived for all intents and purpose and the same are not binding on my client Noori Tower CHS Ltd, the transactions shall be completed without any reference to such claims.

Afzal .A. BHUJWALA

PUBLIC NOTICE Inavat Akbarally Merchant a Member of the

New Fatema Apartment Co-op Housing so having, address at Plot no 23, Saifee Park Church Road, Marol, Andheri (E), Mumbai 400 059, and holding Flat No 202 on the 02nd floor in the building of the Society, expired or 12/02/2002 without making any nomination The Society hereby invites in writing claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the decease Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and nterest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims objections in writing are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and Interest of the deceased member in the capital/property o the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. Such bye laws book is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of New Fatema Apartment

Co-op Housing Society Ltd.

Hon. Secretary

Place: Mumbai

Date:04/11/2021

Read **Daily** Active **Times**

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L99999MH1994PLC076858

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulatior 29 read with Regulation 47 of the SEBI (Listle) Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of Company will beheld on 12" November, 2021, at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the Second quarter and Half Year ended 30" September, 2021 along with other business, if any. This information is also available on the website BSE Limited - www.bseindia.com where the securitie of the Company are listed and is also available o he website of the Company - www.vsfl.org.

For Visagar Financial Services Limite

(Tilokchand Kotl

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. SERGIO D'SOUZA. Owner of Flat No. 501. New Vishal CHS, Ltd., Plot No. 19. Sector 7. Airoli. Navi Mumbai-400708. admeasuring about 510 Sq. Ft. Built up area (hereinafter referred to as "The Said Flat"). My client states that the Original Allotment Letter alongwith the payment Receipts issued by NEW VISHAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, dated 4th July, 1998 ssued in the name of Mr. SERGIO D'SOUZA & Mrs. YOLANDA D'SOUZA for the above said Flat has been damaged due to water

and partly destroyed and torn. Besides my client, if any other person having whatsoever claims of whatsoever type they should lodge such claim in writing within 15 days from the date of publication of this Notice with the proof to Advocate Jalpa Sharma Row House No. 7, Shree Durga CHS. Ltd. Plot No. 27, Sector 7, Airoli, Navi Mumbai-400708. If no claim or objection is received, within the above stipulated period my client Mr.SERGIO D'SOUZA shall be free to apply take a Duplicate Allotment Letter from the Society and to Sale / Mortgage / Gift the above said Flat.

Place: Navi Mumbai Date: 04.11.2021 PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Client MR. MANOJ JETHAJI CHOUDHARY is legal owners of FLAT NO 102, B wing, first Floor SHREE DURGA APARTMENT, VILLAGE VIRAR, TALUKA VA S AI, D IS TR ICT PAL G HAR, MAHARASHTRA, adm. area about 745 sq. ft. Survey No 190, Hissa No 2/1, Survey No 1915, Hissa No 2/1, Survey No 196, who 195, Hissa No 2,Part Survey No 196, who nad purchased the said flat from MR. NITIN DEVIDASRAO JADHAV, On date 06/05/2010 vide Agreement for Sale dul registered in Joint Sub Registrar Vasai -having Registration No. 7030/2010,origina AGREEMENT FOR RESALE And shar ertificate No 20, Total 05 share, 100 eac Distance 096 to 100, on Dated 22/10/201 original index –II , and the said original locuments has been lost/misplaced . No my clients going to sale the said Flat If ar persons have any objection lien, charge of claim of any nature against the said flat the ame will be brought within 07 days from dat of publication of notice to the undersigne vith cogent evidence else letter on no clai

Ratnakar T Mishra Date: 04/11/2021 Office at: ACBA, 3 rd Floor, M.M. Court, Andhei

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is negotiating to purchase the property more particularly mentioned in the Schedule nereunder from its owners 1) Smt. Quiteria J. D'Mello 2) Mr. Royston P. D'Souza 3) Smi Shreya Makarand Shirvalkar Álias Simmonella D'Souza and 4) Ms. Schantelle D'Souza free from encumbrances.

Any persons having any claim by way of right, lease, sale, mortgage easement, lien, charge, exchange shall inform the undersigned in writing their claim demand supported by valid document within 14 days from the date of publication of this Notice. Any claim received after the expiry of 14 days shall be treated as waived and the transaction shall be complete without any further notice.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL that piece or parcel of land together with the buildings standing thereor known as ""Myrtle's DREAM", consisting of round + upper floor situate, lying and bei at Plot of land bearing CTS No. 301, Village Ambivali, Taluka- Andheri, in Mumba Suburban District, admeasuring abt. 36. sq. metres as per property card more particularly located at Off Ceaser road Cross Lane No. 1, Mhatar pada, amboli Andheri (W), Mumbai - 400 058

Mumbai dated 4th November, 2021 MR. RISHI NAGESH MISHRA ADVOCATE

3A, Mishra Kunj, Old Nagardas Roa Opp. Hanuman Hotel Andheri (East), Mumbai 400 069.

PUBLIC NOTICE This is to inform the General

my client MR. MUKESH

MOHANLAL HARIA having sale of agreement December, 1978, executed between M/s. Mala Enterprises (The Builder) and Mrs. Sharda G. Shaikl (The Purchaser) for the property bearing addressed at Flat No. 201, 2nd Floor, Wing, Building No. 46, admeasuring 510 sq. ft. built up area, of the building known as Manish Krishna Co-operative Housing Society Ltd. ying being and situated at C.T.S. No 826/827, and Survey No. 145 & 140 Village Ambivali, Taluka Andheri ituated at Manish Nagar, Off. J. I Road, Four Bungalows, Andher (West), Mumbai - 400 053, along wit possession letter dated 15th December 1979 has been lost/ misplaced. Th report of this loss has been lodged a D. N. Nagar Police Station, Andhe (West), Mumbai on 2nd November, 2021 All person are hereby informed not t deal or carry out any transaction wit anyone on the basis of the said missin agreement December, 1978 and possession letter dated 15th December 1979 documents. If anyone has alread carried out or being carried out, kindl nform the undersigned in writing at 216 Dinlaxmi Co-operative Housing Societ Ltd., 2nd Floor, Opp. B.I.T. Chawl No. 25 M. G. Marg, Agripada, Mumbai-400 01 within 15 (fifteen) days from the date o publication of this notice with locumentary evidence, failing which i will be presumed that there are no

Dated this 4th day of Nov., 2021 Shri. Deepak N. Rane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE Bakul Co-Op. Hsg. Soc. Ltd.

Address: B. P. Road, Bhayander (E), Thane - 401 105

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 18/11/2021 at 12.30 p.m.

Respondents - M/s. Vasundhara Construction Com. Kusum Deepak Patil, Dhruvakishor Deepak Patil, Ganesh Deepak Patil, Mahesh Deepak Patil, Priyadarshani Sharad Bhoir, The Estate Investment Com. Pvt. Ltd., and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address.

Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on E-mail Id- ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-

Mauje - Khari, Tal. Dist - Thane Old Survey No. New Survey No. Hissa No. 130 730 Sq. Mtrs.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane SEAL First floor, Gaondevi Vegatable Market, Sd/-Thane (W), Dist-Thane Competent Authority & District Dy. Pin Code:- 400 602, Date : 03/11/2021 Registrar Co.op.Societies, Thane

Tel:-022-25331486

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE Anand Kawach Co-Op. Hsg. Soc. Ltd.

Address: Shahu Nagar, Service Road, Kolbad, Thane (W) Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing

is kept on 25/11/2021 at 4.00 p.m. Respondents - M/s. Hari Construction, Mr. H. Patel, M/s. Anand Kawach Association, Mr. Ravindra Gajanan Palekar, Kishor Ganpat Sawant, Suleman S. Charniya and those who have interest in the said property may submit their written say

at the time of hearing in the office mention at below address. Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on E-mail Id- ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-

Mauje - Panchpakhadi, Tal. Dist - Thane New Survey No. Hissa No. 50 4830 1/C 50 Sq. Mtrs. 8/B

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Pin Code:- 400 602, Date : 03/11/2021

SEAL

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.op.Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE New Sharada Co-Op. Hsg. Soc. Ltd.

Address: Near Jawahar Library, Kalwa (W), Thane - 400 605

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 22/11/2021 at 3.00 p.m.

Respondents - M/s. Sharda Developers, Shri. Jijabhai M Thorat, Mr. Namdev Pandurang Farman, Mr. Sukhdev Pandurang Farman, Mr. Vasudev Pandurang Farman, Mr. Moreshwar Pandurang Farman, Mr. Vinayak Pandurang Farman, Smt. Vithabai Pandurang Farman and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address.

Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on E-mail Id- ddr.tna@gmail.com. ddr.tna20@gmail.com

Description of the property-Mauje - Kalwa, Tal. Dist - Thane Old Survey No. CTS No. 634 to 642 641.97 Sq. Mtrs.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist-Thane

Pin Code:- 400 602. Date: 03/11/2021

Tel :- 022-25331486

SEAL

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.op.Societies, Thane

(PROPOSED) SAVITA CO-OP PREMISES SOCIETY LTD.

Address: Final Plot No. 135, TPS No. 1, Near New RTO Office, Village-Panchpakhadi, Thane (W), Taluka & District-Thane

REGISTAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next nearing is kept on 22/11/2021 at 12.30 p.m.

Developer/Land Owner: M/s. Sunil Sawant and Associates and hose who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will

Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on E-mail Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property-

Mauje - Panchpakhadi, Tal-Thane, Dist - Thane Old Survey | New Survey | Hissa Plot No. No. No. No. Final Plot No.

135, TPS No. 1 Office of District Deputy Registrar, SEAL Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane(W), Dist-Thane, Pin Code:- 400 602 Date · 03/11/2021

Tel :- 022-25331486

Sd/-(Kiran Sonawane) Competent Authority & District Dy. Registrar Co.op.Societies, Thane

Sq. Mtrs

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE Vasudha Co-Op. Hsg. Soc. Ltd.

Address: Survey No. 101, Hissa No. 2 (Part), Majjiwada, Thane (W), Pin - 400 601

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 25/11/2021 at 12.30 p.m.

Respondents - Philip Mingle D'souza, Francis Mingle D'souza, Sheela Ozi Patel, Benjamin Philip D'souza, Birjil Harel D'souza, Kliston Harel D'souza, Velnisaya Harel D'souza, Judi Michael D'souza, Narayan Ramdayal Joshi, Ravindra Dattaram Tawde, M/s. Hem Enterprises, Mr. Hemant Ramesh Thanekar Mr. Madan Shankar Mantri, Mr. Ashok Dege, Gajanan Bhikaj Kovande, Mr. Sadashiv Namdeo Pawar, Om Suvesh CHS Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address.

Due to present Covid-19 Pandemic situation, you may submit written say on E-mail Id- ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-Mauje - Majjiwade, Tal. Dist - Thane

Old Survey No. New Survey No. Hissa No. Area 482.13 101 Hissa No. 2 (Part) 101 Sq. Mtrs.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane SEAL First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist-Thane, Pin Code:- 400 602, Date: 03/11/2021 Tel :- 022-25331486

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.op.Societies, Thane

आणखी ३१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे, दि. ३, (प्रतिनिधी) : ठाणे शहर पोलीस दलात आणखी ३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन साहाय्यक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, चार साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १२ उपनिरीक्षकांचा सामावेश आहे. ३१ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईतील एका साहाय्यक पोलीस आयुक्ताची आणि मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांची ठाणे पोलीस दलात बदली झाली आहे. तर उर्वरित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. सह आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांची बदली ठाणे पोलीस दलातील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर मुख्यालयाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अरिवद वाढणकर यांची बदली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत करण्यात आली आहे. राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची शहर वाहतूक शाखेत नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांची विशेष शाखेत, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांना बदलापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सजेरीव कुंभार यांची चितळसर पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात, बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमख यांचीही नियंत्रण कक्षात बदली झाली. चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांची कासारवडवली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याचे सुनील गवळी यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बदली झाली. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची कोळसेवाडी, विजय गायकवाड यांची वाहतूक शाखेत तर गोरखनाथ पाटील

ठाणे, पालघरसाठी पाणीपुरवठा आराखडा तयार करा

यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात

बदली झाली आहे.

ठाणे, दि. ३, (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी सोमवारी ठाण्यातील सर्व पालिकांना दिले. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा कृती दलाची स्थापना केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या कृती दलाची पहिली बैठक झाली.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the original Agreement dated 06/05/1983 executed by and between Mrs. Suman Datt and Mr. Praful H. Dave & Mr. Harish H. Dave in respect of Flat No.A/506, Versova Concord Co-op.Hsg.Soc.Ltd. Lokhandwala Complex, Cross Road No.2 Andheri(W), Mumbai 400 053, is lost/misplaced and the same is not in the possession of the present owners Mr. Pradeep G. Tibrewala & Mrs. Madhu P. Tibrewala. Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said locument/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any par nereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Dated on this 4th day of November 2021 a Mumbai

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 10 PHONE: 2846003

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. मुकेश मोहनलाल हरिय यांच्याकडे मे. माला एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्रीमती शारदा जी. शेख (खरेदीदार) यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ए विंग, इमारत क्र.४६, क्षेत्रफळ ५१० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र मनिष कष्णा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारत, सीटीएस क्र.८२६/८२७. सर्व्हे क्र.१४५ व १४६, गाव आंबिवली, तालुक अंधेरी, मनिष नगर, जे.पी. रोड, चार बंगला अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेबाबत यालेला दिमेंबर १९७८ मधील विकी करारनाम तसेच दिनांक १५ डिसेंबर, १९७९ रोजीचे ताबापः हरवले/गहाळ झाले आहे. हरवलेल्या दस्तावेज बाबत २ नोव्हेंबर, २०२१ रोजी डी.एन. नग पोलीस ठाणे, अंधेरी (प.), मुंबई येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरवलेले करारनाम डिसेंबर १९७८ व ताबापत्र दिनांक १५ डिसेंबर १९७९ या दस्तावेजांच्या आधारावर कोण सोबतही कोणताही व्यवहार करू नये. जर कोर्ण यापुर्वीच व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात त्यांचे कार्यालय २१६, २रा मजला, दीप लक्ष्मी कोहौसोलि.. बीआयटी चाळ क्र.२५ समोर एम.जी. रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यांसह कळवावे भन्यथा दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत ०४ नोव्हेंबर, २०२१ सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

जाहीर नोटीस स्वर्गीय सपन आझाद थेरवल, पॅराडाईस पार्व

बेल्डिंग नं.४,५,६ को.ऑप.हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड.पत्ताः-सर्वे नं.८८/ए/३६९बी/३-४(प्लॉट एआय)एच.नं.१,२ आणि ४, नवीन विवा कॉलेजजवळ, व्हिलेज बोलींज, विरार पश्चिम, जि.पालघर-४०१३०३ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि संदर सोसायटीच्य इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ६/सी/४०३चे धारक असून यांचे १४.०९.२०२१ रोर्ज कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्य मांडवल/मालमत्तेतील सदर <mark>श</mark>ेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या संचनेच्य प्रसिद्धिपासून १५(पंधरा) दिवसात सोसॉयटीच्य भांडवल**ँ** मयत[े] सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणासाठी त्याच्या*।* तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्चर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतिसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर् काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल*।* मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायत उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.ज सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या ठोअर्स दितसंबंधाच्या दस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेलॅ.सॉसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकाद्वा नेरीक्षणाकरीता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

पॅराडाईस पार्क बिल्डिंग नं.४,५,६को.ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता ठिकाणःविरार पश्चिम

Public Notice

Shri Arvind Amritlal Vesmawala a member of the AIR PORT VIEW CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Having address at /.M.G. Marg, Vile Parle East, Mumba 400057 and jointly holding flat No.701/A in the building of the Society, died on 19/08/2020 withou making any nomination

The Society hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants' objecto or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of 15 day: from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her, their claims/ objections for transfe of share and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objection are received within the perioc prescribed above, the Society shal be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provide under the bye-law of the Society. The claims, objections, if any, received by the Society, for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants, objectors in the office of the Society with the Secretary of the Society between 5:00 P.M. to 9:00 P.M. fron the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Air Port View Co-Op. HSG. SOC. LTD.

Place: Mumbai Date: 04.11.21 SECRETARY

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे ती, **मोहम्मद हनीफ अर्ब्दुल रहीम शेख** यांर्न वर्गीय अब्दुल रहीम अब्दुल रहेमान (ऊर्फ अब्दुल रहीम अब्दुल रेहमान शेख/अब्दुल रहीम अब्दुल रेहमान पट्टीवाला) (मयत दिनांक २९.०६.२०९७) फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, नुरी टॉवर, ९५ ९९, चकला स्ट्रीट, मुंबई-४००००३ (यापुढे सद जागा म्हणून संदर्भ) यांचे कायदेशीर वारसदा सल्याचे दावा केलेला आहे आणि नुरी टॉवर को हौसोलि. यांच्याकडे त्यांच्या नावे सदर जागेबाबत इस्तावेजांचे व सदस्यत्वाचे हस्तांतरण आणि . प्रोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा सद

केला आहे.

सदस्यत्वाबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित, ावा किंवा शेअर असल्यास आणि वारसाहक विक्री, बक्षीस, ताबा, अधिभार, मालकी हक्क किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांना येथे पुचित करण्यात येत आहे की, त्यांनी खालील . वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय क्र.१. १ला मजला एडनवाला मेन्शन, १२१, कांबेकर स्टीट, मंबई-. ४००००३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत स्तावेज व संपुर्ण तपशिलासह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताई दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की नदर जागा किंवा कोणताही भाग यावर असलेले रावा पढील सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग केलेल . आहेत आणि माझे अशील नुरी टॉवर कोहौसोलि गंच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि अश द्मव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल सही/

अफझल ए. भुजवाल . वकील

NOTICE

Late Mr. Hakikullah Karimulla Ansari was a Member of the Mohammadi Palace Co-Op. Housing Society Ltd., holding Flat No. 302, 3rd floor, in the building of the society, 43/45 Mohammed Umer Rajjab Road, Madanpura, Mumbai-400008 and accordingly the said society issued ten fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive No. 31 to 40 (both inclusive) under Share Certificate No. 04, in the building of the society at Mumbai died on 23rd June 2019 without making nomination.

The society hereby invites claims and

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to transfer of the said flat and said shares and interest of the deceased member in the capital/property of the society in favor Mr. Mohammed Yasir Hakikullah Ansari within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of the flat and the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said flat shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/ objection, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai

Place: Muniou.
Date: 04/11/2021
For and on behalf of
J: Dalace Co-Op. Housing Society Ltd. Hon. Secretary

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. रवी चंद्रय्या कलाल आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांनी मालमत्ता क्र.१-पलॅट क्र.१०४, क्षेत्रफळ ७२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र १वा मजवा गोगर्र शिवगंगा को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१०३ एससी-३७. गोराई-२. बोरिवली (पश्चिम मुंबई-४०००९१ ही जागा श्री. सुनिल करमचं सहानी यांच्याकडन दिनांक ०४.०५, २००९ रोजीचे दस्तावेज क.बीडीआर-११-०३६०४-२००९ धारव नोंदणीकृत दिनांक ०४.०५.२००९ रोजीचे विक्री क्रारनामानुसार खरेदी केली होती आणि **मालमत्त** क्र.२-श्रीमती सुवर्णा रवी कलाल व श्री. रवी चंद्रया कलाल यांनी फ्लॅट क्र.ए१५०३, क्षेत्रफळ १०१.७१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १५वा मजला मिमाशंकर हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कांदरपाडा, लिंक रोड, दहिस (पश्चिम), मुंबई-४०००६८ तसेच एक कार पार्किंग जागा ही जागा श्रीमती विना बदलानी यांच्याकडून निश्चिती पक्षकार मे. मल्हार रियाल्टर्स प्रा.लि दिनांक १५.१०.२०१९ रोजीचे दस्तावेर क्र.बीआरएल-५-१२८८८-२०१९ धारक दिनांव १४.१०.२०१९ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केली होते आणि तदनंतर श्री. रवी चंद्रय्या कलात यांचे २२.०४.२०२१ रोजी मंबई. महाराष्ट्र येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती सवण रवी कलाल व दोन लहान मुले नामे १) अमन रवी कलाल व २) काव्या रवी कलाल हे मयत श्री रवी चंद्रय्या कलाल यांचे कायदेशीर वारसदा आहेत आणि तद्नुसार माझ्या अशील श्रीमर्त सुवर्णा रवी कलाल यांना उपरोक्त फ्लॅट जागेत ५०% अविभाजीत शेअर हस्तांतर/नियमीत करण्याची इच्छा आहे आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांच्यासह संयुक्तपणे मयत श्री. रवी चंद्रय्य कलाल यांच्या द्वारे धारण सदर सोसायटीचे भांडवलातील शेअर व हित यासह संयक्तपणे कायदेशीर नावे करून घेण्याची इच्छा आहे तसेच ायत सदस्य श्री. रवी चंदय्या कलाल यांच्या ऐवजी श्रीमती सवर्णा रवी कलाल यांचे नाव समाविष्ट करण्याची इच्छा आहे आणि

तदनंतर श्री. रवी चंदय्या कलाल यांचे २२.०४.२०२१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती सुवण रवी कलाल व दोन लहान मुले नामे १) अमन रवी कलाल व २) काव्या रवी कलाल हे मयत श्री रवी चंद्रय्या कलाल यांचे कायदेशीर वारसदार .. आहेत आणि तद्नुसार माझ्या अशील श्रीमर्त सुवर्णा रवी कलाल यांना सदर सोसायटीचे मालमत्ता क्र.१ मधील ५०% अविभाजीत शेअ हस्तांतर/नियमीत करण्याची इच्छा आहे आणि श्री. चंद्रय्या बलय्या कलाल यांच्यासह संयुक्तपर मयत श्री. रवी चंदय्या कलाल यांच्या द्वारे धारण सदर शेअर व हित यासह संयुक्तपणे कायदेशी नावे करून घेण्याची इच्छा आहे तसेच मयत सदस् श्री. रवी चंद्रय्या कलाल यांच्या ऐवजी श्रीमती सवर्णा रवी कलाल यांचे नाव समाविष्ट करण्याच ु इच्छा आहे आणि मालमत्ता क्र.२ बाबत त्यांना मयताचे ५०% अविभाजीत शेअर त्यांच्या नार्व इस्तांतर व नियमीत करावयाचे आहेत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅटबाब कायदेशीर वारसाहक दावासंदर्भात आणि/किंव इतर दस्तावेज आणि/किंवा फ्लॅटबाबत किंवा भागावार कोणताही अधिकार, हक किंवा हित गरण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह **अँड श्री. अनुज विनोद मोरे,** वकील, मुंबई उच न्यायालय, कार्यालय पत्ताः एमञोञाः असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो ति., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की. असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत ०४ नोव्हेंबर, २०२१. अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच न्यायालय

दिनांक: ३ नोव्हेंबर, २०२१

ठीकाण : मुंबई

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८९५ ::www.visagarpolytex.in ई-मेल:contact@visa सीआयएन: L65990MH1983PLC030215

सूचना बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोज क्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०९५ च्या नियम ४७ सहवाबित यम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंब 0२९ रोजी संपर्कल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षकिरि लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता दे सेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृ र्यालयात १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या संचा n www.nseindia.com आणि मंबर्ड स्टॉ क्सचभें जच्या (बीएसई) www.bseindia.cor क्साईटवर आणि कंपनीच्या www.visagarpolytex.i बसाईटवर उपलब्ध आहे.

नांकः ०४.११.२०२१

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित

सही/- तिलोकचंद कोठा

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००४१३६२

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. लार्सन ॲण्ड टुर्बो लि. यांच्याद्वारे मे. शांती इन्स्ट्रमेन्टस् प्रा.लि यांच्या नावे वितरीत खालील एच फॉर्मस् हरवले आहेत आणि सापडलेले नाही. जर कोणास सापडल्यास कृपया पुढील पत्त्यावर कळवावे: शांती इन्स्ट्रमेन्टस् प्रा.लि., १ला मजला, इमारत क्र.५, के.टी. लिजेन्ड, के.टी. इंडस्ट्रीयल पार्क क्र.२ के.टी. एम्पायर, वाळीव, वसई (पुर्व)-४०१२०८ १) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८२१७

एच-फॉर्मस् हरवला आहे

दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम र.१४.३२.३९९/-

) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८२०० दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम ₹.९,१४,७७४/-३) एच फॉर्म क्र.२७१११७५४६०८१९४

दि.१३.११.२०१७ रोजी रक्कम **रु.३४,३३५/-**

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. मोहन दत्तारा घाडी हे कामगार स्व–सदन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.६२, बी विंग, कामगा स्व-सदन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि करी रोड (पूर्व), मंबईचे सदस्य आहेत. यांचे ११.०९.२०२१ रोजी निधन झाले. ममता मोहन घाडी, स्वर्गीय मोहन दत्ताराम घाडी यांची विधवा पत्नी यांच्यावतीने सोसायटीद्वारे अशिलाच्या नावे सोसायटीचे मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणासाठी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या कालावधीत खाली नमुद केलेल्य पन्यावा टावा/आक्षेप पष्टकार्थ पगठ्यांच्या पतींस वारसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडून दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरत्दीप्रमाणे मयताचे शेअर्स हस्तांतरणाची मोकळीक सोसायटीस

PUBLIC NOTICE

Mrs. Rani G. Makkad, a member of the SATYAM Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.A-502, in the building of the society, died on 03/04/2021, without makin

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of SATYAM CHS Ltd.

Date : 04.11.2021 Place : Mumbai

Hon. Secretary

- अर्जदार

क्र. टेनन्सी/32ओ/एसआर/19/2021

श्री. विजय महादेव म्हस्के

जि. रत्नागिरी

५) रत्नप्रभा चंद्रकांत पाटकर

🖰) दिपक गणपत कदम ?) सरस्वती गणपत कदम ६) संध्या महेश मयेकर ३) सुषमा गिरीष अबोले ७) अर्जुन बाळू कदम ८) माया गणपत कदम

मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ओ कलमाप्रमाणे

0.20.00 एकण 0.70.00, आकार 0.14 बाबत या न्यायालयात दाखल झालेल्या प्रस्तुत सुनावणी दिनांक 06-07-2021, 20-09-2021, 30-09-2021, 26-10-2021 रोजी अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळुण यांचे न्यायालयात सकाळी ठिक 11.00 वा. निश्चित करण्यात आली होती. सदर तारखे दिवशी अर्जदार हजर होते. सामनेवाले ऋ. 8 यांचे वारस यांना नोटीस बजावणी झालेली आहे. परंतु सामनेवाले वरील तारखांना हजर राहिले नाहीत. त्यामुळे अर्जदार यांनी स्थानिक वृत्तपत्रामध्ये नोटीस दयावी अशी विनंती केलेली आहे. सदर दाव्याची सुनावणी अपर तहसिँलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळूण यांचे न्यायालयात दि. 08-11-2021 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. निश्चित करण्यात आली आहे. तरी सदर दिवशी व वेळी स्वतः अगर कायदेशीर मुखत्यारमार्फत किंवा विकलांमार्फत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहुन आपले म्हणणे मांडावें. उक्त दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे समजून पुढील निर्णय घेतला जाईल याची नोंद

सदरची नोटीस माझे सही व शिक्यानिशी दिली

अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळण

दिनांक - 03/11/2021

जि जि इंजिनियरिंग लिमिटेड

सीन:- एलरेंटे९००एमएच२००६पीएलसी१५९१७४ नोंद्णीकृत कार्यालय : कार्यालय क्रू.२०३, २रा मजला, शिवम् चेंबरस् कॉ.ऑप.सो.लि., एस.व्ही.रोड, गोरेगांव (पश्चिम), सहारा अपार्टमेंट जवळ, मुंबई-४०० १०४.दूर. क्रे.: +९१-२२-४९२४९२६७; ईमेल: gglimited@ggengg.in; वेबसाईट : www.ggengg.in

अ.		स्वतत्रात			एकत्रात			
क्र.	तपशिल	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष	
		३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६१३.१२	८३७.४१	२७७८.२३	६९२.९४	१०९९.४१	३७५१.३५	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त							
	सामान्य वस्तू आणि कर करण्यापूर्वी)	३.०९	२.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०८	
ş	कराच्या आधी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त							
	सामान्य वस्तू आणि कर करण्या नंतर)	३.०९	ર.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०८	
γ	करानंतर नफा	३.०९	२.५५	१६.८२	-५९.५९	२३.५	-८२.०२	
L	समभाग भांडवल	५१५५	१०३१	१०३१	५१५५	१०३१	१०३१	
ξ	उत्पन्न प्रतिभाग रू.१०/-प्रत्येकी(वार्षिक नाही)	-	-	-	-	-	-	
	(अ) मूलभूत (रुपये)	0.0२	0.03	०.१८	-०.०६	0.23	-০.७८	
	(बी) पातळ (रु.)	0.07	0.07	०.१८	-٥.۶	0.23	-০.৬८	

उपरोक्त सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५च्या स्टॉक एक्सचेंज यू /आर ३३ मध्ये दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निकालांच्या विस्तृत

स्वरुपाचा अर्क आहे

मंडळाच्या आदेशानुसार,

जि जि इंजिनियरिंग लिमिटेड साठी सही/-

विनोद बेरीवाल (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:०१८१७९४८

दिनांक :०३/११/२०२१

रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि ग्रेंद.कार्या.: पी−१४, ४५/९०, पी ब्लॉक, १ला मजला, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली−११०००**१**. केंद्रीय कार्यालय: २रा मजला, प्रायस युनिव्हर्सल, प्लॉट क्र.ए-३,४,५, सेक्टर १२५, नोईडा, उत्तर प्रदेश-२०१३०१

RELIGARE | HOME LOAN

प्राधिकत अधिकारी

मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

ताबा सूचना ((परिशिष्ट ४) नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत <mark>रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. (आरएचडीएफसीएल)</mark> राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेसह नोंदणीकृत गृहनिर्माण वित्त कंपनी (भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुर्णत: मालकीची) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खालील कर्जदार व सहकर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमुद रक्कम तसेच त्यावरील व्याज व इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आरएचडीएफसीएल** यांच्याकडे सूचनेत नमुद केलेली रक्कम व व्याज जमा करावे.

कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, जर कर्जदारांनी विक्री किंवा हस्तांतर तारखेपूर्व कोणत्याही वेळी संपूर्ण रक्कम तसेच त्यावरील शुल्क व खर्च यासह एकत्रित रक्कम **आरएचडीएफसीएल**कडे जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची **आरएचडीएफसीएलट्वा**रे विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता **आरएचडीएफसीएल**कडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

अ.	कर्जदार/जामिनदार/तारणकर्तांचे	मागणी सूचना	मालमत्तेची अनुसुची		
क्र.	नाव व पत्ता	दिनांक व रक्कम			
8	दीपक जगतसिंग, जगत सिंग यांचा मुलगा, रा/ठि: खोली क्रमांक ४, न्यू जीवदानी दर्शन चाळ, मनवेलपाडा रोड, गणेश नगरच्या मागे, मनवेलपाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र—४०१३०२, तसेच: उत्कर्षा एंटरप्रायझेस, २१५, पदीवाई टॉवर रेल्वे स्टेशन सबवे जवळ, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र—४०१३०२, गीता जगत सिंग, जगत सिंग यांची पत्नी, राहणार: खोली क्रमांक ४, न्यू जीवदानी दर्शन चाळ, मनवेलपाडा रोड, गणेश नगरच्या मागे, मनवेलपाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र—४०१३०२, तसेच: डॉ. भावना शाह फिटनेस केअर प्रा. लि. एम्पॅर, दुसरा मजला अलाहाबाद बँकेच्या वरती बाभाई नाका, एल. ट्रेड बोरिवली, संतोष नरेंद्र कदम, रा/ठी: खोली क्रमांक ५, गोकुळ नगर मनवेलपाडा रोड, डॉन बॉस्को चर्च समोर, गणेश नगर, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र—४०१३०९, कर्ज क्रमांक एक्सएमएचडीव्हीआयआर ००१०९३९४	२६.०६.२०२१ व रु.११,४३,७५६.२६	प्लॅट क्र.00३, क्षेत्रफळ ३२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, साई गणेश अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील, जमीन एस.क्र.१२९, एच.क्र.७/१, गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा, पालघर, वसई विरार शहर महानगरपालिकाच्या हदीतील आणि उपनिबंधक कार्यालय वसई येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक ताबा दिनांक ०१.११.२०२१		
3	महेश शिवराम डिके, शिवराम यांचा मुलगा, रा/िट: ४०८, साई आकांशा सदन बराँडा नगर, फूलपाडा रोड, बीएमसी मराठी शाळेच्या मागे, गांधी चौक, विरार पूर्व, महाराष्ट्र-४०१३०९, तसेच: पाबरटेक कन्साल्ट्रस इंडिया प्रा.लि., १९, ५ वा मजला, राधा अपार्टमेंट, तेह्री गह्री, सिटी पाँइट समोर, अंधेरी पूर्व, महाराष्ट्र-४०००६९, तसेच: फ्लंट क्र. ००१, तळमजला साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, मानसी महेश डिके, महेश डिके यांची पत्नी, रा/िट: ४०८, साई आकांशा सदन बराँडा नगर, फूलपाडा रोड, बीएमसी मराठी शाळेच्या मागे, गांधी चौक, विरार हुने, महाराष्ट्र-४०१३०९, तसेच: फ्लंट क्रमांक एट्प्रायक्षेस साई गणेश अपार्टमेंट, भाईचंद्र पाटील नगर, गणेश मंदिराजवळ, फुलपाडा, विरार (पूर्व), पालचर, महाराष्ट्र-४०१३०५, तसेच: फ्लंट क्रमांक ००१, तळमजला साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, उदय मथुकर कणेरकर, मधुकर शिवराम कणेरकर यांचा मुलगा, रा/िट खोली क्र. ४, जय भवानी चाळ चंदनसर रोड, शनी मंदिर गास्कोपरी जवळ, विरार पूर्व, पालघर उाणे महाराष्ट्र-४०९, तसेच: फ्लंट क्रमांक एक्सफान साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, क्र.००१, तळमजला साई गणेश अपार्टमेंट गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, कर्ज क्रमांक एक्सएमएमएचडीव्हीआयआर ००११०२८१	२६.०६.२०२१ व ह.१०,८९,७२३.७४	फ्लॅट क्र.00१, क्षेत्रफळ ४८७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, साई गणेश अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील, जमीन एस. क्र.१२६, एच.क्र.७/१, गाव विरार, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा, पालघर, वसई विरार शहर महानगरपालिकाच्या हद्दीतील आणि उपनिबंधक कार्यालय वसई येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक ताबा दिनांक ०१.११.२०२१		
W	राम अमरेश सिंग, अमरेश तुर्गाप्रसाद सिंग यांचा मुलगा, रा/ठिः खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, के.ए. रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७२, तसेच: दुर्गेश एंटप्रायझेस, बंगाल कटिंग वर्क गाळा क्र.१४, अमरेश सिंग चाळ, कुर्ला अंधेरी रोड, सफेद पूल, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७०, तसेचः एस.क्र.२०१, एच.क्र.१, गाव दावडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ग्रामपंचायत दावडीच्या हदीत, रोट्गी जिल्हा ठाणे आणि उपनगर कल्याण आणि मुनीता राम सिंग, राम अमरेश सिंग चांची पत्नी, रा/ठिः खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, के ए रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००७२.	२६.०६.२०२१ व रु.२१,५६,७५९.३	फ्लॅट क्र.२०१, क्षेत्रफळ ९७५चौ.फु.बिल्टअप क्षेत्र, ओम साईनाथ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीच्या सी विंग मधील, २ऱ्या मजल्यावरील, स्थित जमीन एस.क.१२१, एच.क्र.१, गाव दाबडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, ग्रामपंचायत दावडीच्या हहीत, नोंदणी जिल्हा ठाणे आणि उपनोंदणी कल्याण येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सांकेतिक तावा दिनांक ०१.११.२०२१		

PUBLIC NOTICE [1] Mr. Kanubhai Odhavjibhai Mehta and [2] Mrs. Rekha Kanaiyalal Mehtawere Tembers of the Bharat Vaishali C H S Ltd; having address at Building No. 8, 90 Feet Road, Pant Nagar, Ghatkopar-(East), Mumbai -400075 and holding Flat No. 237, Second Floor in the building of the society, [1] Mr. Kanubhai Odhavjibhai Mehta Died On 25.09.2002 and [2] Mrs. Rekha Kanaiyalal Mehta died on 22/01/2017 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectorswith the Secretary of the society between 12.00 P.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Bharat Vaishali Co-op, Housing Society Ltd NIMISH N. SAVLA

Date: 04-11-2021

Place: Mumbai

(Advocate, High Court Mumbai) 29/848, Pant Nagar, Ghatkopar-(E), Mumbai-400 075

जे आय के इंडस्ट्रीज लिमिटेड **मीआयणन कमांक :** एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६४७५

नोंदणीकृत कार्यालय : पाडा क्रमांक ३, बाळकुम, ठाणे पश्चिम, ठाणे. **दूरध्वनी क्रमांक :** ०२२ ७१९९९००० ईमेल आयडी: cosec@jik.co.in वेबसाईट: www.jik.co.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल (ओएव्हीएम) नोटिस द्वारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची माहिती

. कंपनी कायदा २०१३ मधील सामान्य नियम मधील लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने येथे येथे सूचना देण्यात येत आहे की, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२० रोजी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सामान्य रिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी कॉपरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले, जे आय के इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ०४.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे सदस्यांची शारीरिक उपस्थिती शिवाय आयोजित केली जाईल.एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली जाईल.

वार्षिक अहवाल २०२०-२१ सोबत एजीएम सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांनी लक्षात ठेवा की सूचन आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या वेबसाइट https://www.jik.co.in स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट्सवर म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल

न्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा आणि त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स खालील पद्धतीने मिळवावेन

वास्तविक भागधारकांकरिता जर शेअर्स वास्तविक पध्दतीमध्ये असतील तर कपया फोलिओ नंबर, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्रार्च

स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्व-साक्षांकित आधार कार्डची स्कॅन प्रत) cosec@jik.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करा. डलेक्टॉनिक भागधारकांकरिता

विद्युत पध्दतीमध्ये भाग धारण केलेल्या भागधारकांना त्यांचा ईमेल पत्ता, कायम खाते क्रमांक (पॅन) आणि बँक खात्याचे तपशील डिपॉझिटरी सहभागीदारांकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते जिथे त्यांची संबंधित डिमटेरियलाइज्ड खाती ठेवली जातात.

कंपनीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या ई-व्होटिंग प्रणालीवर केले जाईल. र्द-मतदान प्रणालीचे तपशील आणि र्द-मतदानाची प्रकिया एजीएमच्या सचनेमध्ये नमद केली जार्दल जे . सभासद प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण करत आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही, ते ई-व्होटिंग पध्दतीचे तपशील पाह शकतात आणि एजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेनुसार ई-व्होटिंग

एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रस्तावांवर रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग

ही वत्तपत्र सचना स्टॉक एक्स्चेंज अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्य वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.jik.co.in वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

जे आय के इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने व करिता गर्जेंट जी पारीख स्थळ: ठाणे ांक∙ ०३ नोव्हेंबर २०२१.

पध्दतीने मतदान करू शकतात.

एस एच केळकर ॲंण्ड कंपनी लिमिटेड Keva) **कृत कार्यालय:** देवकरण मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई-४००००२

कॉर्पोरेट कार्यालय: लाल बहादर शास्त्री मार्ग. मलंड (प). मंबई-४०००८० सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३ **दर.क्र.:+**९१–२२–२१६४९१६३, फॅक्स:+९१–२२–२१६४९१६१ र्वेबसाईट: www.keva.co.in, ई-मेल: investors@keva.co.in

सदस्यांना टपाल मतपत्रिकेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दीच्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (कोणत्याही वैधानिक सुधारणांसह) किंवा त्यावेळेस त्याची पुन: अंमलबजावणी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वसाधारण सभा/ई-मृतदानाद्वारे टपाल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी सामान्य परिपंत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०; १७/२०२० न्तरनाताज सानान नारनका अनावा २०/ २०२० दिनाक २६ श्री १०४०, २७/१०४० दिनांक १३ एप्रिल २०२०; २२/२०२० दिनांक १५ जून २०२०; ३३/२०२० दिनांक २३ सप्टेंबर २०२० आणि ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि नियम ४४ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोसर रिक्व्यायरमैन्टस्) नियम, २०१५ च्या (लिस्टिं ्युलेशन्स), अनुसार सूचना देण्यात् आली आहे की, खाली जोडलेल्या ठरावांना सदस्यांर्न विशेष ठराव म्हणून टपाल मतपत्रिकेद्वारे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मतदान) मंजूर

эн.ж.	ठरापाया प्रकार	494			
१	विशेष	कंपनीच्या आर्टीकल ऑफ असोसिएशनमध्ये दुरूस्ती करणे.			
?	विशेष	श्री. मार्क इलियट (डीआयएन: ०८५९४८९०) यांची १५ डिसेंबर २०२१ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सलग ३ (तीन) वर्षे पदावर राहण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे.			
ş	विशेष	श्री. दिपक राज बिंद्रा (डीआयएन: ०६८३५१९६) यांची १५ डिसेंबर २०२१ ते १४ डिसेंबर २०२६ या कालावधीत सलग ५ (पाच) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.			
X	विशेष	श्री. वसंत गुजराथी (डीआयएन: ०६८६३५०५) यांची कंपनीच्या संचालक मंडळावर २० फेब्रुवारी २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत सलग ५ (पाच) वर्षे पदावर राहण्यासाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.			
कोविद=१९ महामारीच्या उटेकामले आणि एमसीएच्या परिपचकांनमार कंपनीने मंगलवार ०२					

गेव्हेंबर २०२१ रोजी स्पष्टीकरणात्मक् विधानासह पोस्टल् बॅलेट नोटीस् कंपनीच्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-मेलद्वारे) पाठवली आहे, ज्यांची नावे शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१ रोजी असलेल्या सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आहेत आणि ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिट्री सहभागींकुडे नोंदणीकृत आहेत. टपाल मतपत्रिकेची नोटीस आणि मतपत्रिका यांची हार्ड कॉपी आणि प्री-पेड बिझनेस लिफाफा टपालाद्वारे एमसीएच्या परिपत्रकांतर्गत निर्दिष्ट केलेल्या आवश्यकतांनुसार, सदस्यांना पाठवले गेले नाहीत् कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने सेंट्रूर डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवाचा सहभाग घेतला आहे. हे नोंद घ्यार की सदस्यांची समती किंवा असहमत केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे होईल. शुक्रवार २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ज्या सदस्यांची नावे ठेवीदारांनी ठेवलेल्या सभासदांच्या नॉंदणी लाभार्थी मालकांच्या नोंदणीवर दिसतात त्यांचा ई-मतदानाच्या उद्देशाने विचार केला जाईल सदस्यांना विनंती आहे की ई–मतदान कालावधी या तारखेपासून सुरू होत आहे. शुक्रवार, ०५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आणि शनिवार, ०४ डिसेंबर २०२१ रोजी मायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे बंद केले जाईल.

श्री सचिन शर्मा (सदस्य संख्या ४६९००/सीपी क्रमांक २०४२३), नियुक्त भागीदार, मे. एस

रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.keva.co.in आणि सीडीएसएलच्या वेबसाइट – evotingindia.com पोस्ट केले जाईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यांनाही या व्यतिरिक्त कृळवण्यात येुईल. ई–मतदान प्रणालीद्वारे ई–मतदानासंदर्भात आपल्याकडे काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, आपण मदत विभागांतर्गत, www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या

एस एच केळकर आणि कंपनी लिमिटेडकरिता

जाहीर सूचना

असेल.

व्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल. सही/-

की, श्री. मोहम्मद युसुफ अब्दल रहीम शेख यांर्न रहीम अब्दुल रेहमान शेख/अब्दुल रहीम अब्दुल रेहमान पट्टीवाला) (मयत दिनांक २९.०६.२०९७) ने फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, नुरी टॉवर, ९५) ौसोलि. यांच्याकडे त्यांच्या नावे सदर जागेबाब

सदस्यत्वाबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित् द्भावा किंवा शेअर असल्यास आणि वारसाहक, विक्री, बक्षीस, ताबा, अधिभार, मालकी हक्क किंव अन्य दता एकारे काही टावा अमल्याम त्यांना येथे मुचित करण्यात येत आहे की, त्यांनी खालील -वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय क्र.१, १ला मजला एडनवाला मेन्शन, १२१, कांबेकर स्ट्रीट, मुंबई-. १००००३ येथे आजच्या तारखेपासन ७ दिवसांत दस्तावेज व संपुर्ण तपशिलासह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणतार्ह दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की सदर जागा किंवा कोणताही भाग यावर असलेले दावा पुढील सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग केलेले आहेत आणि माझे अशील नूरी टॉवर कोहौसोलि यांच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि अशा

अफझल ए. भुजवाल

वर्गीय अब्दुल रहीम अब्दुल रहेमान (ऊर्फ अब्दुल ९, चकला स्ट्रीट, मुंबई-४००००३ (यापुढे सदर नागा म्हणन संदर्भ) यांचे कायदेशीर वारसदार असल्याचे दावा केलेला आहे आणि नुरी टॉवर को.

स्तावेजांचे व सदस्यत्वाचे हस्तांतरण आणि सोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा सद

रा. ओमळी ता. चिपळूण

विरुध्द

अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण चिपळण यांचे न्यायालयात

८) शंकर बाळू कदम (मयत)

९) दत्ताराम बाळू कदम - सामनेवाला . मौजे ओमळी या गावातील गट ऋ. 1423. क्षेत्र ला. यो. 0.50.00. पो. ख

सही/-

ठिकाण - चिपळण

भगतः प्रधानामच्यास्त्रप्रकातं च स्वानाह्य स्वानाह्य स्वानंत्रात् अलिए एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता स्वतंत्रीत आणि एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल रू. लाखात

Э1.		स्यतमात			्ष्याताता 		
क्र.	तपशिल	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष	संपलेली तीमाही	संबंधित संपलेली तीमाही	संपलेली वर्ष
		३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत		३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६१३.१२	८३७.४१	२७७८.२३	६९२.९४	१०९९.४१	३७५१.३
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						
	सामान्य वस्तू आणि कर करण्यापूर्वी)	३.०९	ર.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०
ş	कराच्या आधी निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्त						
	सामान्य वस्तू आणि कर करण्या नंतर)	३.०९	२.५५	२०.८४	-५७.२५	२३.५	-७९.०
8	करानंतर नफा	३.०९	२.५५	१६.८२	-५९.५९	२३.५	-८२.०
ų	समभाग भांडवल	५१५५	१०३१	१०३१	५१५५	१०३१	१०३
ξ	उत्पन्न प्रतिभाग रू.१०/-प्रत्येकी(वार्षिक नाही)	-	-	-	-	-	
	(अ) मूलभूत (रुपये)	०.०२	0.03	०.१८	-०.०६	0.23	-0.6
	(बी) पातळ (रु.)	0.0२	0.07	०.१८	-०.१	0.23	-0.6

१ आर्थिक परिणामांचा आढावा समितीने घेतला आणि संचालक मंडळाने २ नोव्हेंबर. २०२१ रोजी घेतलेल्या बैठकीत मंजर केले.

३ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या पूर्ण स्वरूप www.bseindia.com आणि www.ggengg.inच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

स्थळ : मंबर्ड

सही/

आ.क्र.	ठरावाचा प्रकार	वर्णन
१	विशेष	कंपनीच्या आर्टीकल ऑफ असोसिएशनमध्ये दुरूस्ती करणे.
?	विशेष	श्री. मार्क इलियट (डीआयएन: ०८५९४८९०) यांची १५ डिसेंबर २०२१ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सलग ३ (तीन) वर्षे पदावर राहण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे.
ş	विशेष	श्री. दिपक राज बिंद्रा (डीआयएन: ०६८३५१९६) यांची १५ डिसेंबर २०२१ ते १४ डिसेंबर २०२६ या कालावधीत सलग ५ (पाच) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.
8	विशेष	श्री. वसंत गुजराथी (डीआयएन: ०६८६३५०५) यांची कंपनीच्या संचालक मंडळावर २० फेब्रुवारी २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत सलग ५ (पाच) वर्षे पदावर राहण्यासाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.

अनंता आणि वेद एलएलपी, कंपनी सेक्रेटरी, मुंबई किंवा त्यांना अपयशी ठरल्यास श्री. दिनेश त्रिवेदी (सदस्य संख्या २३८४१/सीपी. क्रमांक २२४०७), नियुक्त भागीदार, मे. एस. अनंत आणि वेद एलएलपी, कंपनी सचिव, मुंबई यांची ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले उत्तर. टपाल मतपत्रिकेद्वारे (परीक्षक अहवालासह) मतदानाचा निकाल सोमवार, ०६ डिसेंबर २०२

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान पुस्तिका पहा किंव helpdesk.evoting@cdslindia.com ईमेल वर लिहा.

ਰਿਸਿ ਚੰਗੜੇ ठिकाण: मंबर्ड कंपनी सचिव दिनांक : ०१.१<u>१.२०२१</u>